

Registered Office

Address: Lake Road, Bhandup (W), Mumbai - 400078.

Tel. : +91-22-49601775

Email : corporate@hirect.com / marketing@hirect.com

CIN : L28900MH1958PLC011077

Website: www.hirect.com

Ref. No. HIRECT/SEC/2024-25/49

December 6, 2024

To, To,

The Manager, The Manager, Corporate Services, Corporate Services,

BSE Limited, National Stock Exchange of India Limited, 14th Floor, P J Towers, Dalal Street, Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Mumbai – 400 001 Maharashtra Bandra (E), Mumbai – 400 051

Security Code No.: 504036 Symbol: HIRECT Type of Security: Equity

Subject: Newspaper Publications

Dear Sir/Madam,

Please find enclosed herewith copies of the notice with respect to the postal ballot published in Business Standard and Mumbai Lakshadeep on December 6, 2024.

Kindly acknowledge and take the same on record.

Thanking you,

Yours Faithfully,

For Hind Rectifiers Limited

Meenakshi Anchlia

Company Secretary & Compliance Officer

M. No. A30545

Place: Mumbai

Encl: As above



हरभऱ्याची भाजी ठरतेय आरोग्यासाठी

उपयुक्त

अमरावती, दि.५ : सध्या बाजारात हरभऱ्याची भाजी विक्रीसाठी आली आहे. अनेक खवय्ये हरभऱ्याची भाजी खरेदी करीत असल्याचे दिसत आहे. तर काही जण स्वतः च्या किंवा परिचयातील इतरांच्या शेतात थेट जाऊन भाजी खुड्डून आणत आहेत. हरभऱ्याचे पान तुरट, आंबट असते. हिवाळ्याच्या दिवसात विशेषतः डिसेंबर महिन्याच्या पहिल्या काही दिवसात ही भाजी उपलब्ध होते. हरभऱ्याच्या हिरव्या भाजीला इंग्रजीत मचौकपी लिव्हजफ असे म्हणतात. हिवाळ्यात तापमानात घट होत असताना, त्याचा शरीरावरही परिणाम होत असतो. हरभऱ्याच्या पानांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस,कॉपर आदी मायक्रोन्यूट्रियन्स आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. सध्या हरभऱ्याच्या भाजीची आवक कमी असली तरी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आवक वाढणार आहे.या भाजीचे नियमित सेवन केल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते. जे

हृदयाच्या आजाराचा

बचाव करते. यामध्ये

पोटॅशियम असल्यामुळे

स्क्तदाब नियंत्रित राहतो.

अधिक प्रमाणात

कॉपर व झिंकमुळे

त्वचेची चमक वाढते.

भाजीतील आयर्न हे

बचाव करते. तसेच

रक्ताच्या कमतरतेपासून

मधुमेहापासून ते त्वचेच्या

अनेक समस्यांपासून

सुटका मिळवण्यासाठी

ही भाजी खूप फायदेशीर

ठरते. या भाजीत खूप मोठ्या प्रमाणात मिनरल्स व पॉवर फुल प्रोटीन ऑक्सिडन्स असतात. आरोग्याच्या अनेक तक्रारीवर मात करता येते. भाजीत डायटरी फायबर अधिक असल्याने शरीरातील शुगर लेवल नियंत्रित राहते. या कारणामुळे मधुमेहात याचा उपयोग होतो. हरभऱ्याची भाजी जास्त मुगाच्या डाळीसोबत तयार करावी. जर कोणाला भाजीमुळे पित्त होत असेल तर पित्त होणार नाही, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञाकडून दिला जातो. जिल्ह्यात काही भागामध्ये हरभऱ्याची पेरणी केली जाते. सध्या हरभऱ्याचे पीक जोमाने वाढले आहे. सर्वत्र हरभरा पिकाला पाणी देण्याची

कामे सुरू आहेत.

दरम्यान, कडाक्याची

थंडी हरभऱ्यासाठी पोषक

मानली जाते. जेवढी थंडी

अधिक तेवढे हरभऱ्याचे

पीक जोमाने बहरते. या

वातावरणात हरभऱ्याची

भाजी खाणे देखील

लाभदायक ठरते.

महाराष्ट्र, भारत.

जाहीर सूचना

र्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की मी, श्री. मोनिक राजुभाई भट्टी, र/ठि.: फ्लॅट क्र.१०६/ ए-१ विंग, ग्रीन व्ह्यु अपार्ट., राम मंदिर रोड, बाभई नाका, बोरिवली (प.)-४०००९२ येथे घोषित करीत आहे की, माझ्याकडे मालमत्ता क्षेत्रफळ १० गुंठे (१०,८९० चौ.फ.). सर्व्हे क्र.१३/१. आंबोडे गाव (५५२४१९) वसर्ड तालका. जिल्हा पालघर येथील जागेचे कायदेर्श गाबा आहे. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेवर दावा अधिकार किंवा आक्षेप असल्यास त्यांनी वैध पराव्यांस मदर सूचना तारखेपासून १५ दिवसात खाली दिलेल्य ालावर संपर्क करावा. अन्यथा कोणताही दाव नाही असे समजले जार्डल

आज दिनांकीत ६ डिसेंबर, २०२४ आक्षेपाकरिता संपर्क नाव: श्री. मोनिक राजुभाई भट्टी पत्ता: फ्लॅट क्र. १०६/ए-१ विंग ग्रीन व्हा अपार्ट.. राम मंदिर रोड. बाभर्ड नाका बोरिवली (प.)-४०००९२ मोबा.:९९३०५२५१३

जाहीर नोटीस

माझे अशील **श्री. कृष्णमुर्त श्रीनिवासन अय्यर** हे अनु विहार को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. फ्लॅट नं. ३, तळ मजला, गांधीनगर मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व) ता कल्याण, जि. ठाणे या मिळकतीच मालक असून सदर मिळकतीचे पहिले करारनामा नाव मे. श्रीगणेश असो. व श्री. रामजी लाल यांच्यामध्ये झालेल सन ३०/०१/१९९९ करारनामा दस्त क्र. ३१३/९९ असा असून ०१/०६/२०२४ रोजी माझ्य कडून गहाळ झाला आहे. सदर कागेदपत्र कोणास सापडल्यास पंधरा दिवसात खालील मोबाईल वर संपर्क साधावा. ८१०८०८६७७८/ ९८१९७७४१९१.

दिनांक : ०६/१२/२०२४ सही/ ॲड.अजय मोरे-८६८९९९९५०

PUBLIC NOTICE otice is hereby given to public that LAT SMT_SHEETAL_RAMAL_UDHWANI was th

member of VEENA NAGAR C.H.S.LTD. and was owner of Flat No.A-5-204, 2nd floor Veena Nagar C.H.S.Ltd., L.B.S.Marg, Mulun (West), Mumbai – 400 080, by virtue (holding 5 shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos.416 to 420 (both inclusive under Share Certificate No.84. LATE SM SHEETAL RAMAL UDHWANI had nominate MR. RAJESH KHIYO BHAGTANI (nephew as per nomination Register at Sr.No.270 dated 29.08.2013 for Flat No. A-5-204 2nd floor, Veena Nagar C.H.S.Ltd., L.B.S Marg, Mulund (West), Mumbai - 400 08 On death of SMT, SHEETAL RAMA UDHWANI who died on 03.10.2024 and after her death, her Nephew relative being nomine MR RAJESH KHIYO BHAGTANI applyin for transferring all right, title, interest and ownership rights of flat No.A-5-204 in h name by way of Nomination.

Any persons having any claim in respect of the said flat or any part thereof by way of sale exchange, mortgage, charge, gift or otherwis howsoever are hereby called upon to infor the same in writing along with supporting documents in respect of their claim to th undersigned within 14 days from the dat thereof, failing which the claim, if any, shall be considered to have been waived of

> Adv. HARSHAD DESA Advocate High Cour L.B.S.Marg, Mulund (W) Mumbai – 400 080 Mb. No.9004458485

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that MR. TRILOKCHAND K. SHAH, who was the 50% lawful owner and member of Flat No 502, situated on the 5th Floor of the building known as *Indrapuri* and the society know as The Indrapuri Co-operative Housing Society Ltd., situated at Plot No. 6, Jawahar Nagar, S.V. Road, Goregaon West, Mumbai - 400104, died intestate on 09.09.2010.

The deceased was survived by the following 1. Smt. Niraniana Trilokchand Shah (Wife

of the Deceased and the 50% owner of the said Flat) 2. Mr. Deven Trilokchand Shah (Son of the

3. Mr. Haresh Trilokchand Shah (Son o These legal heirs are the only surviving heir

and nominees of the said flat. Subsequently Smt. Niraniana Trilokchand Shah and Mr Haresh Trilokchand Shah released thei espective shares, rights, title, and interest in the said flat in favor of Mr. Deven Trilokchand Shah, out of love and affection through a duly executed and registered Release Deed dated 22.10.2024. The said Release Deed was registered with the Sub-Registrar of Assurances, Mumbai, unde Serial No. BRL-1-14736-2024.

However, it has come to light that there was an inadvertent error in the name of the deceased mentioned in Point No. 10 of the said Release Deed Instead of stating "late Mr. Trilokchand K Shah," Point No. 10 of the Release Deed erroneously refers to "late Mr. Sharat Kumar Sharan."

The public is hereby notified of this error. Al concerned parties and individuals are requested to take note of the correct name of the deceased as "Mr. Trilokchand K.

In case of any information/queries/ clarification/objection about the rights please write to or contact the undersigned having my office at 302/A, Gurushraddh CHS, K Ť Village, Vasai West - 401202, within 7 days from the date of publication o

Adv. Manjula Chakravarty Email Id: manjulachakravarty@gmail.com

दिनांक ०४.१२.२०२४ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेचे शुद्धिपत्रक

तुमच्या सर्वांच्या निदर्शनास आणुन देण्यात येत आहे की. दिनांक ७५ डिसेंबर, २०२४ रोजी मुंबई लक्षदीप व फायनान्शियल एक्सप्रेस या वृत्तपत्रात प्रकाशित **रुषभ प्रिसिजन बिअरिंग्ज लिमिटे**डच्या वार्षिक सर्वसाधारण सभ (एजीएम) सचनेबाबत सधारण करण्यात आली आहे. येथे सुचित करण्यात येत आहे की, मुळ सुचनेत नमुद एजीएमचे ठिकाण पुढीलप्रमाणे चुकीचे नमुद होते: विजय इंडस्ट्रीयल गाळा क्र.२१४, २रा मजला, चिंचोळी बंदर, लिंक रोड, मालाड पश्चिम, मुंबई–४०००६४, महाराष्ट्र, भारत. एजीएमचे योग्य ठिकाण: ४**-ए, ६-ए, न्यु एक्सेलसियर सिनेमा इमारत, ए.के. नायक मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००**१

कुपया नोंद असावी की, एजीएमची तारीख व वेळ अपरिवर्तीत आहे: ३३**वी एजीएम: स.१०.००वा., ३४वी एजीएम** सं.१०.३०वा., ३५वी एजीएम: सं.११.००वा. मळ एजीएम सचनेत नमद अन्य सर्व तपशील अपरिवर्तीत आहे. सदर चकीमळे झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी.

सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३० व अन्य ला तरतुदीनुसार तसेच कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदीनुसार शुद्धिपत्रक देण्यात आले आहे.

रुषभ पिसिजन बिअगिज लिमिटेडच्या आदेशान्व सही/- प्रवीण चांडोला सही/- बिस्वजीत मुखर्जी ठिकाण: मुंबई दिनांक: ०६ डिसेंबर, २०२४ अतिरिक्त संचालक व सीएफओ व्यवस्थापकीय संचाल (डीआयएन:०५१२३९१२) (डीआयएन:१०४३२०२६)

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large on dated 06/12/2024 on behalf of my client MRS. SUCHITA PRADEEP PADWAL, Residing at Flat No.14, 4th Floor, Matruchhaya Co-Operative Housing Society Limited, Hatiskar Marg, Prabhadevi, Mumbai-400025 (hereinafte referred to the said Flat Premises) that she desire to sale the above sai lat premises, which stands in the name of her Husband LATE. MR PRADEEP DEVJI PADWAL, who died intestate on dated 11th November 24 at Mumbai, leaving behind the following legal heirs.

MRS. SUCHITA PRADEEP PADWAL (WIFE)

(DAUGHTER MRS. MANALI KEYUR VACHANI MRS. RESHAPRADEEP PADWAL (DAUGHTER)

y individuals or entities who believe that they have any Lawful right, title nterest or claim in the above Said Flat Premises are hereby invited to come forward and provide legal document evidencing Ownership/interes of such claim to me or my client on the following contact details within 15 days from date of this publication of this notice. The claim must be submitted not later than 21/12/2024. if any claims received after 21/12/2024 will not be considered. Failure to submit the claim with the specified deadline will result in finalization of the property Ownership and o further claims will be entertained

MRS. SUCHITA PRADEEP PADWAL Flat No.14, 4th Floor, Matruchhaya CHS, Hatiskar Marg, Prabhadevi, Mumbai – 400025. Mobile No.9322646317 Date : 6/12/2024

(ADV. M. H. CHHIPA) 3/15, KondajiChaw Parel, Mumbai – 40001 Mobile No.9821400234

पिपल्स इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: न्यू हिंद हाऊस, ३, नरोत्तम मोरारजी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१ दूर.क्र.:०२२-२२६८६०००, फॅक्स: ०२२-२२६२००५२. वेबसाईट:www.pplsinvestments.com, ई-मेल:peoplesinvestments@rediffmail.com

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत विशेष सर्वसाधारण सभा घेण्याबाबत माहिती

पात येत आहे की, **पिपल्स इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची **विशेष सर्वसाधा**र **सभा** (ईजीएम) **गुरुवार, २ जानेवारी, २०२५ रोजी स. ११.३०वा. भाग्रवे सहकार मंत्रालय (एमसीए) आणि भारतीय प्रतिभुती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रकानुसार ईजीएम घेण्याच्या सूवनेत नमुद** ाषयावर विमर्ष करण्याकरिता द्–मार्ग व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकेश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम

उपरोक्त परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार ईजीएमची सूचना ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (ठेवीदार) यांच्याकडे नोंद आहेत त्यांना विद्युत वरुपात पाठविले जातील. ईजीएम सूचनेची प्रेत कंपनीच्या <u>www.pplsinvestments.com</u> आणि नॅशनल क्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) <u>www.evoting.nsdl.com</u> आणि बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध होईल. -मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य ज्यांचे ई-मेल कंपनी/लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हे लिमिटेड/ठेवीदारकडे नोंद नाहीत त्यांनी त्यांचे फोलिओ क्र. व भागधारकाचे नाव यासह एलआयआयपीएलकडे स्वाक्षरी केलेले विनंती पत्र (युनिट: पिपल्स इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड), सी–१०१, २४७ पार्क, एल.बी.एस.मार्ग विक्रोळी (प), मुंबई-४०००८३ किंवा विनंती अर्ज ई-मेल mt.helpdesk@linkintime.co.in तसेच peoplesinvestments@rediffmail.com वर पाठवावेत.

डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास सदस्यांनी त्यांचे ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे संपर्क करावा आणि डीपीद्वारे सल्ल्यानुसार व आवश्यक प्रक्रियेनुसार डिमॅट खात्यात ई-मेल नोंद करावे.

सदस्यांची ई-मेल यापुर्वीच कंपनी/लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) (निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी) / डिपॉझिटरीकडे नोंद असतील त्यांना त्यांचे नोंद ई-मेलवर ई-वोटिंगकरिता लॉगइन तपशील पाठविले जाईल.

रेमोट ई–वोटिंग:

दस्यांना ईजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर रिमोट पद्धतीने (रिमोट ई–वोटिंग) किंवा ईजीएम दरम्यान विद्युत गद्धतीने मतदान प्रणालीमार्फत त्यांचे मत देण्याची संधी दिली जाईल. या व्यतिरिक्त कंपनीने ईजीएम दरम्यान ई वोटिंग मार्फत मतदानाची सुविधा (ई–वोटिंग) दिली आहे. ईजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया व रिमोट ई-वोटिंगचे तपशील ईजीएम सूचनेत नमुद आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्य उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ईजीएममध्ये उपस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल.

बँक तपशील नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे संपुर्ण बँक खाते तपशील ठेवीदार सहभागीदाराकडे नों करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे नाव, फोलिओ क्र., बँक तपशील न्वसाक्षांकीत पॅन कार्ड व मुळ रद्द केलेला धनादेशासह एलआयआयपीएलकडे स्वाक्षरी केलेला विनंती अर्ज नाठवावा. मुळ रह्न केलेल्या धनादेशावर प्रथम भागधारकाचे नाव नमुद नसल्यास रह्न केलेल्या धनादेशासह मुळ स्वरुपात खाते अहवाल/बँक पासबुकचे प्रथम पृष्ठाची बँक साक्षांकीत प्रत द्यावी.

उपरोक्त माहिती परिपत्रकांच्या पूर्ततेनुसार कंपनीच्या सर्व सदस्यांच्या लाभाकरिता वितरीत करण्यात आली आहे सदर माहिती स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u>, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल ऱ्या <u>www.evoting.nsdl.com</u> आणि कंपनीच्या <u>www.pplsinvestments.com</u> वेबसाईटवर उपलब

सदस्यांनी कंपनीचे एलआयआयपीएल यांना फोलिओ क्रमांक/डीपी आयडी/क्लायंट आयडी नमुद करून संपव

लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (युनिट: पिपल्स इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड) –१०१, २४७ पार्क, एल.बी.एस.मार्ग,

विक्रोळी (प), मुंबई-४०००८३ ई-मेल rnt.helpdesk@linkintime.co.in

दिनांक: ०५ डिसेंबर, २०२४

जाहिर नोटीस

मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे मुख्य कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

श्री. शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई

पत्ताः - ऑफीस क्र. २, पहिला माळा, बिल्डींग नं. १०, कैवल्यधाम सीएचएस, टागोरनगर, विक्रोळी (पू.), मुंबई-४०००८३अर्जदा						
अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्र.	
	<u> </u>	र्ला शाखा				
१	करम सिंघानी महेक अशोक	२४/ १०/ २४	4606	९६१२७०१	ş	
२	शेख इमरान मो हनीफ	२४/ १०/ २४	4606	९६१२७०१	४	
अ.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल	दावा	दावा खकम	जाब	
क्र.		दिनांक	क्रमांक	रुपये	देणार क्र.	
क्र.	द	दिनांक दर शाखा	क्रमाक	रुपथ		
क्र. १	द। सत्येन दगडू नारायणे	,	क्रमाक ५८० ९	२७५३५८३		
	सत्येन दगडू नारायणे संदीप संतोष कासारे	दर शाखा	५८०९		क्र. २	
१	सत्येन दगडू नारायणे	दर शाखा २४/ १०/ २४	4८0 ९	२७५३५८३	क्र _ि	

उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने दिनांक १३/१२/२०२४ रोर्ज सकाळी ११.०० वा. या वेळेत कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर राहावे. या नोटीसीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सनावणी घेण्यात येईल. याची कपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे

म्हणून आज दिनांक २९/ ११/ २०२४ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकार पतसंस्था फेडरेशन लि. मंबई.

पिपल्स इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडकरित

सुमा जी. नाय

डीआयएन:०७१००९१५

परिशिष्ट-४ (नियम ८(१)) **DCB BANK**

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) न्याअर्थी. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटर ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **डीसीबी बँक लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता कर्जदार (कर्जदार व सह-कर्जदार व जामिनदार) यांना मागणी सूचना वितरीत केली होती.

सदर कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार यांनी मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले आहे. कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात ये आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्यरिर्ट इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या नावापुढील मालमत्तेचा वास्तविक ताबा खाली नमुद केलेल्या तारखांना घेतलेल

विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की (स्थावर मालमत्तेचे तपशिल) सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्ते . व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **डीसीबी बँक लिमिटेड**कडे नमूद रक्कम जमा करावी.

प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कल (८) च्या तरतुदींकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे.

(%)	वास्तविक ताबा - दिनांक ०४ डिसेंबर, २०२४
मागणी सूचना दिनांक	0८/११/२0२४
कर्जदार आणि	१. श्रीमती अश्विनी पवार
सह-कर्जदाराचे नाव	२. काशिनाथ पवार
कर्ज खाते क्र.	डीआरएचएलकेएए००५७९८०४
एकूण थकबाकीची रक्कम	दिनांक ०८ नोव्हेंबर, २०२४ रोजी पेमेंट/वसुली होईपर्यंत पुढील
	व्याजासह देय रक्कम रु.१,०५,४७,४६४.८२/- (रुपये एक कोटी
	पाच लाख सत्तेचाळीस हजार चारशे चौसष्टी आणि पैसे ब्याऐंशी फक्त)
स्थावर मालमत्तेचे वर्णन	फ्लॅट क्र.७०३, ७वा मजला, साई प्रेरणा अपार्टमेंट, साई बाबा
	मंदिराच्या मागे, बालकुम पाडा क्र.१, बालकुम, ठाणे पश्चिम-
	४००६०८ येथील जागेचे सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता).
	फ्लॅट क्र.७०४, ७वा मजला, साई प्रेरणा अपार्टमेंट, साई बाबा
I	मंदिराच्या मागे. बालकम पाडा क.१. बालकम. ठाणे पश्चिम-

दिनांक: ०६.१२.२०२४ प्राधिकत अधिकार्र ठिकाण: ठाणे डीसीबी बँक लिमिटे सदर नोटीसमध्ये नमुद केलेल्या सर्व मजकुराबाबत अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी भाषेतील

प्रसिद्ध केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल

४००६०८ येथील जागेचे सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता).

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTIGE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that originally Late Valiben Chhnabhai Kharva was lawful owner of Flat No. 203, 2rd Floor adm. 269 Sq. Ft. (Carpet), C-Wing, Prakashwadi SRA CHS. Ltd., CTS No. 265, 266, Near Cinemax Cinema, Village – Gundavalt, 266/1-172, AK. Road, Andheri (East), Mumbai – 400093; holding Share certificate No. 025 and distinctive share numbers from 121 to 125, in her name; which was allotted to her by Developer Omkar Realtors & Developers Pvt. Ltd. vide Possession Letter dated 27/12/2014. That said Valiben Chhnabhai Kharva died on 02/11/2021 and her husband Chhnabhai Kharva also died on 10/07/1997, leaving behind him/her, my client i.e. Mrs. Bharti Patel (married daughter) as their only surviving legal heirs and claimant to inherit the said flat as sole owner thereof. That after death of said Late Valiben Chhnabhai Kharva, the society has transferred the Share Certificate to and in the name of my client Mrs. Bharti Patel as per nomination made by said deceased and since then my client is in use, occupation and possession of the said flat as sole owner thereof and now she is intends to sell / transfer / mortgage the said flat.

Any persons claiming any right or share

Any persons claiming any right or share whatsoever by way of ownership, mortgage, pledge, lien, charge, inheritance, etc. in the said Flat should intimate the undersigned in writing with supporting documents in respect of his/her claim, within 14 days of publication of this Public Notice, failing which, the claim or claims if any of such person or persons or claims if any of such person or person: will be considered to have waived and/o abandoned. Place : Mumbai Date : 06.12.2024

ADVOCATE R S KANOJIYA Shop No 3, Road No 1, Tony Compound, Bhend KP Baar Sahar Village, Andheri East, Mumbai 400059

जाहीर नोटीस

या नोटीस द्वारे समस्त जनतेला कळविण्यात येते कि पारिजात सहकारी ग्. संस्था या संस्थेचे सभासव मध्ये फ्लॅट क्र. १९७, इमारत क्रमांक १०, म.हौ.बोर्ड कॉ.पा.सो. मेघवाडी पोलीस स्टेशन जवळ, जोगेश्वर्र की.पा.सा. मधवाडा पातास स्टंबन जवळ, जानवत (पूर्व), मुंबई - ६० येथे फ्लॅट असून के. बबन गंगराम कराडकर यांचा दिनांक ०१. १२. १९९५ रोजी मृत्यु झालेला आहे. त्यांच्या निधुनानंतर जोगेश्वरी पारिजात मधील त्यांचा सदर फ्लॅट क्र. १९७ हा त्यांच्य वारसदारांनी स्वतःच्या नावे हस्तांतरित केलेला नाही तरी जोगेश्वरी पारिजात सहकारी गृ. संस्था (म् यांच्याकडून कळविण्यात येते की, वारसदारा-आवश्यक कागदपत्रांच्या प्रति व अन्य पुरावे सही सदर जाहीर सचना प्रसिद्धी पासन २१ दिवसांच्य

यांना भेटावे. याना भटाव. सदर पर्लंट नं. १९७ मध्ये सध्या के. बबन गं. कराडकर् यांचे बंधू श्री. अशोक धोंडू कराडकर गेली ३५ वर्षे कुटुंबीयांसहीत राहत आहोत. त्यांनी सदर प्लॅट स्वतःच्या नावे करण्यासाठी अर्ज केलेला आहे. तरी सदर के बबन मं कराइकर गांने कोणी तारस असतील त्यांनी ही नोटीस प्रसिद्धीपासून (मिळताच २१ दिवसांच्या आत आपली हरकते सोसायटीच्य दंफ्तरी (म्हाडा दफ्तरी) नोंदवावी. जर २१ दिवसांच्य आत कोणत्याही वारसाकडन हरकत आली नाही त सदर फ्लॅटवर कायदेशीर कारवाई करून श्री. अशोव धींडू कराडकुर यांच्या नावे फ्लॅट करण्यात येण्यासार्ठ म्हाँडा कार्यालय गहनिर्माण क्षेत्र मंडळ कक्ष नं. २१ निहाडा कावालय गृहानमाण क्षत्र महरू कक्षेत्र न. २१८ मिळकत व्यवस्थापक वांद्र (पूर्व) यांना लेखी कळविष्णात येईल याची नींद घ्यावी. दिनांक : ०६/१२/२०२४ (जोगेश्वरी) पारिजात सहकारी गृहनिर्माण संस्था मर्पा.

मेघवाडी, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई - ६० बी.ओ.एम./डब्ल्यू-के.ईस्ट) / एचएसजी/ (ओएच) / ९०३२/९५-९६

जाहीर सूचना

श्री. कृष्णा ए. विश्वकर्मा व **श्रीमती पारुल वाय. विश्वकर्मा** यांनी फ्लॅट क्र.२०४, २रा मजला, ए विंग, बी-. वैभव एसआरए कोहौसोलि.. कन्यापाडा, गोकळ धाम मार्केट जवळ, जन ए.के. वैद्य मार्ग, गोरेगाव (पर्व) मुंबई, महाराष्ट्र–६३ ही जागा क्र.बीआरएल–३–१२५५३–२०२४ धारक दिनांक २७.०९.२०२४ रोजीच्या विक्री . फरारनामानुसार खरेदी केली. १) सदर फ्लॅट **मे. आशिष डेव्हलपर्स लिमिटेड** यांच्याद्वारे **श्री. विक्रमजीत जे**. **यादव** यांच्याकडे दिनांक ०२.१२.१९९४ रोजीच्या विक्री करारनामा (अ–नोंदणीकृत) नुसार विक्री करण्यात आले () **श्री. विक्रमजीत जे. यादव** यांनी सदर फ्लॅट <mark>श्रीमती अनुराधा व श्री. सुबोध बी. गोखले</mark> यांच्याकडे दिनांव १७.०२.१९९५ रोजीचे विक्री करारनामा (अ-नोंदणीकृत) नुसार विक्री केले. ३) **श्रीमती अनुराधा व श्री. सुबोध बी. गोखले** यांनी सदर फ्लॅट श्री. **महादेव ई. लोके** यांच्याकडे दिनांक ०६.०७.२००६ रोजी नोंद क्र.बीडीआर-२-०५०६९-२००६ नुसार दिनांक ३०.०६.२००६ रोजीचे विक्री करारनामानुसार विक्री केले. ४) **श्री. महादेव ई लोके** यांनी सदर फ्लॅट **कमारी अमता एस. शेणॉय** यांच्याकडे दिनांक १४,१०,२०२४ रोजी नोंद क.सीओडी. ख़ाय/१३९६६/२०२३ नुसार दिनांक १०.०६.२००९ रोजीचे विक्री करारनामानुसार विक्री केले. ५) **कुमारी अमृ**त **रस. शेणॉय** यांनी सदर फ्लॅट <mark>श्री. परिक्षीत व श्रीमती गिता श्रीवास्तव</mark> यांच्याकडे क्र.बीआरएल-३-३९५ २०१४ नसार दिनांक २२.०१.२०२४ रोजीचे विक्री करारनामानसार विक्री केले. ६) **श्री. परिक्षीत** व **श्रीमती गित गिवास्तव** यांनी सदर फ्लॅट **श्रीमती शारदा शेख** यांच्याकडे क्र.बीआरएल-६-४२९९-२०१५ नुसार दिनांव)५.०६.२०१५ रोजीचे विक्री करारनामानुसार विक्री केले. ७) दिनांक ०२.१२.१९९४ व १७.०२.१९९५ रोजीचे विक्री करारनामा अ–नोंदणीकृत आहेत. म्हणून सदर वृत्तपत्र सूचना देण्यात येत आहे

<mark>श्री. कृष्णा व श्रीमती पारुल विश्वकर्मा</mark> यांनी <mark>करुर वैश्य बँक लिमिटेड, बोरिवली शाखा, मुंबई</mark> यांच्याकडे सदर फ्लॅट तारण ठेवण्याचे निश्चित केले आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट मालमत्ता/जमीन मालमत्ता किंवा भागावर कोणताही अधिकार, दावा, हक्क, मागण किंवा हित असल्यास त्यांनी सदर प्रकाशनापासून **७ दिवसांत** लेखी स्वरुपात आमच्याकडे कळवावे. सदर सूचन कालावधीनंतर कोणी व्यक्ती किंवा अन्य इतर प्राधिकरणाकडन कोणतीही माहिती मिळाल्यास ते **करुर वैश्य बँक लिमिटेड, बोरिवली शाखा, मुंबई** यांच्या अधिकारावर अवलंबून असेल.

वकील जी. प्रशांत वकील, उच्च न्यायालय, मंबर् ठिकाण: मंबर्ड दिनांक: ०६.१२.२०२४

मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा)

बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई ११२, सौरभ बिल्डींग, मोदी इस्टेट, लाल बहादुर शास्त्री मार्ग, चिरागनगर पोलीस स्टे. समोर, घाटकोपर (प.), मुंबई-४०० ०८६.

जाहीर नोटीस

बाजीराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई १/२. भगतराम चाळ. शिवनेरी सोसायटी. शिवाजीनगर, पार्कसाईट, विक्रोळी (प.), मुंबई ४०० ०७९

Assistant Registrar Co-op Societies Recovery, Ghatkopar (w) Gen. Outward No. 4615 Date 05/12/2024 अर्जदार

जाब देणार

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की थकीत कर्जाविषयी अर्जदाः गतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली आहे. तथापी सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपल सध्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसदारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असन **दिनांक : २०/१२/२०२४ रोजी दपारी ३.०० वाजता** आपण स्वत: अथवा आपल्य विकलामार्फत या कार्यालयात हजर राहुन आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालया एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण नोंद घ्यावी.

	दिनांक	क्रमांक	₹.	जाब देणार क्र
संतोष वसंत खराडे (मयत)	०३/१०/२०२४	१०५४	६,०५,९७२/-	१
ती मनिषा संतोष खराडे (वारस)	०३/१०/२०२४	१०५४		१
शाबन्ना हनमंत कावेली	०३/१०/२०२४	१०५४	६,०५,९७२/-	7
मंगेश नवनाथ पवार	०३/१०/२०२४	१०५४	६,०५,९७२/-	æ
सुरेश रामसमुज यादव	०३/१०/२०२४	१०५४	६,०५,९७२/-	γ
राऊ शामराव गायकवाड	०३/१०/२०२४	१०५६	१,५८,६५८/-	१
सुर्यकांत शामराव गायकवाड	०३/१०/२०२४	१०५६	१,५८,६५८/-	7
संजय शिवाजी नायकवडी	०३/१०/२०२४	१०५६	१,५८,६५८/-	ş
नामदेव दत्तात्रय यादव	०३/१०/२०२४	१०५७	४,९१,०१८/-	१
झाकीर रज्जाक संदे	०३/१०/२०२४	१०५७	४,९१,०१८/-	7
सर्जेराव विठ्ठल पाटील	०३/१०/२०२४	१०५७	४,९१,०१८/-	ş
दिलीप मारूती शिंदे	०३/१०/२०२४	१०५८	१,८४,६२७/-	१
रविंद्र भगवान नायकवडी	०३/१०/२०२४	१०५८	१,८४,६२७/-	7
दिपराज पांडुरंग सावंत	०३/१०/२०२४	१०५८	१,८४,६२७/-	æ
	ती मनिषा संतोष खराडे (वारस) शाबना हनमंत कावेली मंगेश नवनाथ पवार सुरेश रामसमुज यादव राऊ शामराव गायकवाड सुर्यकांत शामराव गायकवाड संजय शिवाजी नायकवडी नामदेव दत्तात्रय यादव झाकीर रज्जाक संदे सर्जेराव विठ्ठल पाटील दिलीप मारूती शिंदे	त्री मनिषा संतोष खराडे (वारस) ०३/१०/२०२४ शाबन्ना हनमंत कावेली ०३/१०/२०२४ मंगेश नवनाथ पवार ०३/१०/२०२४ सुरेश रामसमुज यादव ०३/१०/२०२४ सुर्यकांत शामराव गायकवाड ०३/१०/२०२४ संजय शिवाजी नायकवडी ०३/१०/२०२४ मामदेव दत्तात्रय यादव ०३/१०/२०२४ सर्जेराव विञ्चल पाटील ०३/१०/२०२४ सर्जेराव विञ्चल पाटील ०३/१०/२०२४ सर्वेराव विञ्चल पाटील ०३/१०/२०२४ रिवेंद्र भगवान नायकवडी ०३/१०/२०२४	ती मनिषा संतोष खराडे (वारस) ०३/१०/२०२४ १०५४ शाबन्ना हनमंत कावेली ०३/१०/२०२४ १०५४ मंगेश नवनाथ पवार ०३/१०/२०२४ १०५४ सुरेश रामसमुज यादव ०३/१०/२०२४ १०५६ सुर्यकांत शामराव गायकवाड ०३/१०/२०२४ १०५६ संजय शिवाजी नायकवडी ०३/१०/२०२४ १०५६ मामदेव दत्तात्रय यादव ०३/१०/२०२४ १०५७ सर्जेराव विठ्ठल पाटील ०३/१०/२०२४ १०५७ दिलीप मारूती शिंदे ०३/१०/२०२४ १०५८ रिवंद्र भगवान नायकवडी ०३/१०/२०२४ १०५७	ती मनिषा संतोष खराडे (वारस) ०३/१०/२०२४ १०५४ १,०५,९७२/– शाबन्ना हनमंत कावेली ०३/१०/२०२४ १०५४ ६,०५,९७२/– मंगेश नवनाथ पवार ०३/१०/२०२४ १०५४ ६,०५,९७२/– सुरेश रामसमुज यादव ०३/१०/२०२४ १०५६ १,५८,६५८/– सुर्यकांत शामराव गायकवाड ०३/१०/२०२४ १०५६ १,५८,६५८/– संजय शिवाजी नायकवडी ०३/१०/२०२४ १०५६ १,५८,६५८/– नामदेव दत्तात्रय यादव ०३/१०/२०२४ १०५६ १,५८,६५८/– झाकीर रज्जाक संदे ०३/१०/२०२४ १०५७ ४,९१,०१८/– सर्जेराव विठ्ठल पाटील ०३/१०/२०२४ १०५७ ४,९१,०१८/– दिलीप मारूती शिंदे ०३/१०/२०२४ १०५८ १,८४,६२७/– रिवंद्र भगवान नायकवडी ०३/१०/२०२४ १०५८ १,८४,६२७/–

ही नोटीस आज दिनांक ०५/१२/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे. सही/-सहाय्यक निबंधक.



सहकारी संस्था (परसेवा) बृहमुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई.

¥ Hirect

हिंद रेक्टिफायर्स लिमिटेड

CIN:L28900MH1958PLC011077 नोंदणीकृत कार्यालय: लेक रोड, भांडुप (प), मुंबई-४०००७८ दूर.क्र.: +९१-२२-४९६०१७५५

ई-मेल :investors@hirect.com, www.hirect.com

टपाल मतदान सूचना आणि ई-वोटिंगची माहिती

सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की, कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम १०८ आणि ११० आणि इतर लागू असलेल्या तरतुदीनुसार (सध्या लागू असलेल्या कोणत्याही वैधानिक बदलांसह किंवा वेळोवेळी सुधारणा केल्याप्रमाणे) कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० व २२ (अधिनियम) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४,भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण-२ (एसएस-२)सुधारितप्रमाणे आणि विविध एमसीए परिपत्रकानुसार ई–वोटिंग मार्फत सर्वसाधारण सभा/टपाल मतदान प्रक्रिया संचालित करण्याकरिता सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे विहीत अवश्यकतानुसार कंपनीने वास्तविक टपाल मतदान पत्रिका सादर करण्याऐवजी सूचनेत नमुद सर्व ठरावांवर विद्युत स्वरुपाने त्यांचे मत देण्यासाठी सर्व सदस्यांना रिमोट ई–वोटिंग सुविधेची तरतुद केली आहे.कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मार्फत ई–मेलने कायद्याच्या कलम १०२ नुसार स्पष्टीकरण अहवालासह दिनांक ३० ऑक्टोबर,२०२४ रोजीच्या टपाल मतदान सूचनेसह कंपनी किंवा ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद असलेल्या ई–मेलवर सदस्यांना गुरुवार । डिसेंबर, २०२४ रोजी सूचना पाठविण्यात आली आहे. कंपनीने शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४ रोजी (कट-ऑफ तारीख) शेअर्स धारण करणाऱ्या कंपनीच्या सदस्यांना पोस्टल बॅलेट नोटीस ईमेल केली आहे.

कंपनीच्या संचालक मंडळाने मेसर्स जीएमजे अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रे टरीज चे श्री. महेश सोनी (सदस्य क्र.३७०६) आणि त्यांच्या गैरहजेरीत श्रीमती सोनिया चेड्डियार (सदस्य क्र.२७५८२) छाननीकर्त्याने पोस्टल मतपत्रिका आणि ई–मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडावी करीत यांची नियुक्ती केली आहे. ठराव आवश्यक बहुताने मंजूर झाल्यास, मतदान कालावधीच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच शनिवार, ४ जानेवारी, २०२५ रोजी मंजूर झाल्याचे मानले जाईल.सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांची संमती किंवा असहमती फक्त ई-व्होटिंगद्वारे द्यावी. सदस्यांना त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आणि स्रक्षित पद्धतीने देता यावे यासाठी कंपनीने ई-मतदानाची सुविधा देण्यासाठी एनएसडीएलच्या सेवांचा लाभ घेतला आहे. ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया पोस्टल बॅलट नोटीसमध्ये नों दवले ली आहे.

ई – मतदान कालावधीचा तपशील खालीलप्रमाणे आहेतः

र निर्मा कालाक्वाचा वनसाल वालालप्रभान जाहरा					
विशेष ठराव क्र. १:	कर्जाची मर्यादा वाढवून रु. २५० कोटीवरून रु. ४०० कोटी				
विशेष ठराव क्र. २:	कंपनीच्या सर्व किंवा कोणत्याही जंगम आणि/किंवा स्थावर				
	मलमत्तांवर गहण ठेवण्यास आणि/किंवा शुल्क आकारण्यास मन्यता				
कट–ऑफ तारीख	शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४				
ई-वोटिंग प्रारंभ	शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४ रोजी स.९.००वा. (भाप्रवे)				

ई-वोटिंग समाप्ती शनिवार, ४ जानेवारी, २०२५ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) या कालावधीत, शनिवार, ४ जानेवारी, २०२५ रोजी म्हणजेच कट-ऑफ तारखेनुसार प्रत्यक्ष किंवा डिमॅट स्वरूपात भाग धारण के लेले सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएलद्वारे ई – व्होटिंग मॉडचूल अक्षम के ले जाईल आणि तारखेचा आणि वेळेच्या पुढे ई-वोटिंगची परवानगी दिली जाणार नाही. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी रिमोट ई–वोटिंग प्रक्रियेद्वारे त्यांची संमती (बाजुने) किंवा असहमती (विरोध) शनिवार, ४ जानेवारी, २०२५ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) पर्यंत नोंदवावी. सभासदाने ठरावावर एकदा मत दिल्यानंतर, त्याला / तिला नंतर त्यात बदल करण्याची किंवा पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही

एमसीए परिपत्रकांच्या अनुषंगाने, पोस्टल बॅलेट नोटीस केवळ इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवले जात आहे. सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संवाद रिमोट ई-मतदान प्रणालीद्वारेच होईल. उपरोक्त परिपत्रकांनुसार, पोस्टल बॅलेट फॉर्मसह पोस्टल बॅलेट नोटिसची हार्ड कॉपी आणि प्री-पेड व्यावसायिक उत्तर लिफाफा सदस्यांना पाठविला

सभासदांचे मतदान हक कट ऑफ तारखेनुसार कंपनीच्या पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलमधील त्यांच्या इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात असतील. 'कट-ऑफ तारखेला' सदस्य नसलेल्या व्यक्तीने पोस्टल बॅलेटची सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. पोस्टल बॅलट नोटिसची प्रत कंपनीच्या वेबसाइट www.hirect.com वर, स्टॉक एक्स्चेंजच्या संकेतस्थळांवर, बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे. एनएसडीएलच्या वेबसाइटवर https://evoting.nsdl.com. ज्या सदस्यांना पोस्टल बॅलेट नोटीस प्राप्त होत नाही ते वर नमूद के लेल्या वेबसाइटवरून ती डाउनलोड करू शकतात.

ज्या सदस्यांनी वास्तविक स्वरुपामध्ये भाग धारण केले आहेत आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे अपडेट केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी फॉर्ममध्ये स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राच्या प्रतीसह info@adroitcorporate.com वर कंपनीला लिहून त्यांचे ईमेल पत्ते अपडेट करावेत. आयएसआर-१ फॉर्ममध्ये सदस्याच्या पत्त्योच्या समर्थनार्थ सदस्याचे नाव आणि पत्ता, पॅन कार्ड ची स्वयं – साक्षांकित प्रत आणि कोणत्याही दस्तऐवजाची स्वयं - साक्षांकित प्रत (उदा.: ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट) नमूद करणे.

तुमचा ईमेल पत्ता कंपनीकडे नोंदणीकृत नसल्यास, तुम्ही खालील पत्त्यावर कंपनीचे निबंधक आणि हस्तांतर प्रतिनिधी यांच्याशी करार करून ईमेल पत्त्याच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून ही टपाल मतदान सूचना प्राप्त करण्यासाठी नोंदणी करू शकता अंड्रॉईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (युनिट: हिंद रेक्टिफायर्स लिमिटेड) १९–२०, जाफरभॉय इंडस्ट्रियल इस्टेट, पहिला मजला, मकवाना रोड, मरोळ नाका, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००५९, दूरध्वनी:+९१ (०२२) ४२२७०४००, फॅक्सः +९१ (०२२) २८५०३७४८ ईमेल:info@adroitcorporate.com वेबसाइट:www.adroitcorporate.com

डिमॅट स्वरुपामध्ये भाग धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती केली जाते की, त्यांनी संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांचे ईमे ल पत्ते नोंदणी / अपडेट करावे.

ई-मतदानाशी संबंधित तपशीलांसाठी, कृपया टपाल मतदान सूचना पहा. कोणत्याही शंका किंवा तकारी असल्यास . तम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभाग उपलब्ध शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह शकता किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापिका, एनएसडीएल, टी३०१, तिसरा मजला,नमन चेंबर्स, जी ब्लॉक, प्लॉट क्रमांक सी-३२, वांद्रे कुला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई - ४०००५१ किंवा ई-मेल: evoting@nsdl.co.in, टोल फ्री क्रमांक: ०२२-४८८६७००० यांच्याशी

टपाल मतदान आणि ई-मतदानाचे निकाल सोवार, ६ जानेवारी, २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर के ले जातील. नमूद के लेले निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात उपलब्ध करून दिले जातील, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेड यांना सूचित केले जाईल जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत. याव्यतिरिक्त, निकाल केपनीच्या www.hirect.com वेबसाइटवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com वर देखील अपलोड केले जातील. टपाल मतदानाच्या वैधतेबाबत तपासनीसांचा निर्णय अंतिम हिंद रेक्टिफायर्स लिमिटेडकरिता

ठिकाणः मुंबई दिनांकः ५ डिसेंबर, २०२४

मिनाक्षी आंचलिया कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी सदस्यत्वा क्र.:ए३०५४५

प्राधिकत अधिकारी

pnb पंजाब नैशनल बैंक

परिमंडळ सरत्र मध्य दक्षिण दिल्ली अपर तळमजला, ७, भिकाजी कामा प्लेस नवी दिल्ली - ११००६६ र्डमेलः cs4168@pnb.co.in

स्थावर मालमत्तांच्या विक्रीकरिता विक्री सचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८(६) च्या शतींसह वाचावयाच्या सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी उं क्ट २००२ अन्वये स्थावर मालमत्तांच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि गहाणवददार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील उल्लेखिलेल्या स्थावर मालमत्ता प्रतिभृती धनकाकडे गहाणवट/प्रभारित आहेत, ज्यां अन्वयिक/प्रत्यक्ष/सांकेतिक ताबा बँक/प्रतिभूती धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या संबंधित कर्जदार आणि जामिनदारांकडून बँक/प्रतिभूती धनकोन देय देण्यांच्या वसुलीकरीता तक्त्यामध्ये नमूद केलेल्या दिनांकास "जसे आहे जेथे आहे", "जसे आहे जे आहे" 31णि "तेथे जे आहे" तत्त्वावर विक्री करण्यात येणार आहे. राखीव किमत आणि इसारा अनामत रक्कम संबंधित मालमत्तांसमोरील खालील नेष्टकामध्ये नमूद करण्यात आली आहे.

ı			तारण मालमत्त	चा अनुसूचा			
-11	अ. क्र.	शाखेचे नाव खात्याचे नाव कर्जदार/गहाणवटदार/हमीदार खाते यांचे नाव व पत्ते	गहाण स्थावर मालमत्तेचे वर्णन/ मालकाचे नाव (मालमत्ते(त्तां)चे गहाणवटदार)	अ) सरफैसी कायदा २००२ चा १३ अन्वये मागणी सूचनेचा दिनांक ब) रोजीनुसार थकबाकी रक्कम क) सरफैसी कायदा २००२ च्या कलम १३(४) अन्वये ताबा दिनांक ह) ताब्यांचे स्वरूप सांकेतिक/प्रत्यक्ष/रचनात्मक	ब) ईएमडी क) बोली विस्तार	ई-लिलावाचा दिनांक/वेळ	प्रतिभुती धनकोस झात असलेल्या बोज्यांचा तपशीत संपर्क व्यक्तीचे नाव आणि क्र.
		पीएनबी बीओ कोटला मुबारकपूर (१५३६००), नवी दिल्ली निर्मिल शर्मा आणि ममता कौशिक गृह कर्ज खाते क्र. १५३६००एनसी०००००६०८ आणि ओडीएचएन खाते १५३६००९९०००००१५३ पताः श्री. निरिचल शर्मा, अरविंद कुमार शर्मा यांचा मुलगा ८५२ बी/५६ लेखू नगर, नि नगर, नवी दिल्ली, १९००३५ तसेच येथेही - श्रीमती ममता कौशिक, निर्मिल शर्मा यांच्या पत्नी (सह कर्जदार) ८५२ बी/५६ लेखू नगर, नि नगर, नवी दिल्ली, १९००३५ तसेच येथेही - श्री. निर्मिल शर्मा, अरविंद कुमार शर्मा यांच्या पत्नी (सह कर्जदार) ८५२ बी/५६ लेखू नगर, नि नगर, नवी दिल्ली, १९००३५ तसेच येथेही - श्री. निर्मिल शर्मा, अरविंद कुमार शर्मा यांचा मुलगा (जामीनदार) सदनिका क्र. २०३, २रा मजला, ई विंग, भवती पार्क फेज २ कोऑप सोसायटी, आनंद नगर, घोडबंदर रोड, टाणे (पश्चिम), मुंबई ४००६१५.	ईमारत क्र. २, ई विंग, भवती पार्क फेज २, आनंद नगर, घोडबंदर रोड, टाणे (पश्चिम), मुंबई ४००६१५. कार्पेट क्षेत्रफळ ५७७ चै.फू.	ब) रु. ८१.३१ लाख + पुढील व्या क) २४.०९.२०२१	(3) হৃ. ६४.३६ লাস্ত্র অ) হৃ. ६,४० লাস্ত্র ক) হৃ. 9,00,000/-		मालमत्ता
ŀ	ई-लिलाव विक्रीच्या संक्षिप्त अटी आणि शर्तीः विक्री सिक्युरिटी इंटरेस्ट (अंमलबजावणी) नियम २००२ मध्ये विहीत अटी आणि शर्तींच्या आणि खालील पुढील शर्तींच्या अधीन असेल. १. लिलाव विक्री "ई-लिलाव पोर्टल https://baanknet.com वरून ऑनलाईन" करण्यात येईल. २. ई-लिलावासाटी प्लंटफॉर्म (https://baanknet.com) ई-लिलाव सेवा प्रदाता मे. पीएसबी अलायन्स प्रा. लि., बोंटणीकत कार्यालय - यनिट १. ३ रा मजला, व्हायोस कमर्शियल टॉवर, वहाका ट्र						

टर्मिनलानक, वडाळा पूर्व, मुंबई - ४००२३७ (हेत्पाईस्क क्रमांक +९१ ८२९१२२०२२०, ईमेल आखंडी: support.ebkray@psballiance.com) यांच्याद्वारे पुरविण्यात येईल. इच्छुक बोलीदार 'अर्देदीदारांनी ई-लिलाव सेवा प्रदाता यांची वेबसाईट https://baanknet.com येथे ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. सदर सेवा पुरवठादार पोर्टलवर ऑनलाईन प्रात्यक्षिक/प्रशिक्षण सुद्धा पुरवतील. ३. विक्रीच्या सर्वसाधारण अटी आणि शर्ती सुमाविष्ट असलेली विक्री सुत्तना खालील वेबसाईट्स/वेबपेज पोर्टलमध्ये उपलब्ध/प्रकाशित केली आहे. (१) https://baanknet.com (२) www.pnbindia.in,

. यशस्वी बोलीदारांनी विक्री मोबदल्याचे बँकेला केलेले प्रदान हे आयकर अधिनयम १९६१ च्या कलम १९४-१ए अंतर्गत टीडीएसच्या अधीन राहील आणि टीडीएस बोली रक्कम संपूर्ण जमा करताना /बोली रकमेच्या उर्वरित ७५% जमा करतेवेळीच यशस्वी बोलीदाराने भरायचे आहे. .. मालमता "जसे आहे जेथे आहे तत्वावर" आणि "जसे आहे जे आहे तत्वावर" आणि "तेथे जे आहे तत्त्वावर" विक्री करण्यात येणार आहे. . वरील परिशिष्टात वर्णन केलेल तारण मालमत्तांचे तपशील प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत. परंतु या उद्घोषणेतील कोणत्याही त्रुटी, उणिवा किंवा गैरविधानांसाठी प्राधिकृत अधिकारी

रत्तर देण्यास बांधील तसतील. ९. उपरोल्लेखित प्रकरणामध्ये सूचना सरफैसी कायद्याच्या कलम १३(८) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (अंमलबजावणी) नियमन, २००२ च्या नियम ८(६) अन्वये पारित करण्यात आली आहे

विक्रीच्या तपशीलवार अटी ऑणि शर्तींकरिता, कृपया https://baanknet.com आणि www.pnbindia.in, पहावे. दिनांकः ०६.१२.२०२४

to the Kabale Police Station Navi Mumbai under lost property registration report No. 3035 of 2024 dated 02.12.2024. If anyone finds the aforesaid original Agreement or having any right title and interest, claim thereon shall contact the undersigned within 14 (Fourteen) days from the date of publication of this National rom the date of publication of this Notice failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect of the said Flat and whatsoever claim if any shall be deemed to be waived. Place: Navi Mumbai Date: 06.12.2024

Shri. Mahesh H. Chandanshiv Advocates High Court Unit No. S-12-47, 2nd Floor, Haware Centurion Complex, Plot No. 88 to 91, Sector 19A, Nerul Eas Navi Mumbai - 400706 Mob. 8879388332 Email: advmhchandanshiv@gmail.com

PUBLIC NOTICE

Offers are invited in sealed envelopes on behalf of the Trustees of SANTHOME CHARITABLE TRUST OF KALYAN. A Registered Public Trust unde ons of Maharashtra Public Trusts Act, 1950 bearing Registration No. E-11943 (M) for the sale of the under mentioned immovable property

belonging to the Trust:

Schedule of the Property

All that piece and parcel of agricultural land
admeasuring 02.00 Acre i.e 00 Hector 80

Aar (40 R + 40 R pot Kharaba) assessed for
0.26 paisa out of 04.57 Hector plus Po Kharaba of 4.56 Hector totalling 09.13 Hectors assessed at rupees 2.50 together with the easements, Appurtenances, ingress, egress, pathways, accesses common facilities and/or other incidenta and ancillary rights thereto being and situated at midway approx. Portion of Gut No. 157 or Northern portion at lake the village Ambethan, Taluka Khed, District Pune within limits of Zilla Parishad Pune, Panchayat Samiti Khed, Grampanchayat Village Nanekarwadi and Registration District Pune, Sub Registrar Khed and

Towards East: Property of Gut No. 822/823 wards South: Remaining plot of Gut No.157

Towards West: Property of Gut No. 344 Towards North: Remaining area of 11 acre out of gat number 157

Acceptance of offers will be subject to the sanction of the Hon. Charity Commissioner of Maharashtra State. The price offered shall be lump sum and shall be the net price. All out-of-pocket expenses including stamp duty registration charges, legal costs etc. shall be borne and paid by the offeror Offers in Sealed envelopes with EMD o

avour of SANTHOME CHARITABLE TRUST OF KALYAN shall only be entertained. The offers should reach the undersigned at its office on or before 05/01/2025 by 4 p.m. The reserve price for the abovementioned property is Rs 2,15,28,000/- (rupees two crore fifteen lakh twenty eight thousand only). Offers received will be opened in the presence of the offerors who desire to remain present on 07/01/2024 by 4 p.m. at the registered office of the undersigned The offerors will be at liberty to enhance their offers at that time. On receiving sanction of the Charity Commissione the entire purchase price will have to be paid in full and the transaction to be completed within 2 months from the date of the receipt of the prior sanction from Hon'ble. Charity Commissioner, Maharashtra State under the provisions of Maharashtra Public Trusts Act, 1950. Trustees reserve to themselves the absolute discretion to accept or reject all or any of the offers without assigning any reasons. Those whose offers are not selected would be returned pay orders forthwith. Date of Publication: 06.12.2024

FR. VARGHESE ABRAHAM VATTAMATTATHII TRUSTEE OF SANTHOME CHARITABLE TRUST OF KALYAN

Add: Bishop's House, Plot No. B/38 P.B. No. 8434, IIT P.O. Powai, Mumbai – 400076 Ph. 022-25785515 / 25782385

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public by and

large that we are instructed by our client, M/S. ADWAIT REAL ESTATE, through its partners, to investigate their development rights and the ownership rights of the landowner Mr. Peter Augustine Pereira alias Mr. Peter Anthony Pereira, in respect of the piece of land admeasuring about 1238.17 Sq. Mtrs. out of total area of 10.100 sa. mtrs. bearing Survey No. 12, Hissa No. 6, lying, being and situated at Village Titwala, Taluka Kalyan, District Thane (Said Plot). ALL PERSONS having any claim to, or any share right title and interest against or to the said plot by way of sale, transfer, assignment, mortgage, lien, lease, trust, gift, charge, easement, possession, inheritance, maintenance and development rights or otherwise howsoever, are hereby required to make the same known to the undersigned in writing, at our office address mentioned below within 15 days from the date of publication hereof, along with documentary proof in support of such claim, failing which we shall certify the development rights of M/S. ADWAIT REAL ESTATE, through its partners, and wnership rights of Mr. Peter Augustine Pereira alias Mr. Peter Anthony Pereira to the said plot, without having any reference to such claim, if any, and the

een waived and/or given up. THE SAID PLOT ABOVE REFERRED TO: ALL THAT piece and parcel of land admeasuring about 1238.17 Sq. Mtrs. out of total area of 10,100 sa. mtrs., bearing Survey No. 12, Hissa No. 6, lying, being and situated at Village Titwala, Taluka Kalyan, District Thane

same shall be deemed/considered to have

Dated this 06th Day of December, 2024

Sd/-Adv. Parth Chande KC & Partners, 1202, 12th Floor, The Landmark, Plot No - 26A, Sector 7, Kharghar, Navi Mumbai, Maharashtra 410210

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large, on behalf of my client, ICICI Bank Ltd., ("Bank"), that the original share certificate and other connected documents (hereinafter collectively referred as "Documents") listed herein below pertaining to the immovable property (More particularly described in "Schedule") of Mr. Hemant Badrinarayan Chandak deposited with my client by way of security, have been misplaced from the custody of my client.
i) Original Share certificate No. 12 dated 15 th

June, 1961 in favour of Smt. Vijavalakshmi lemant Chandak and Mr. Hemant Badrinarayan Chandak, consisting of 5 fully paid-up shares (Share nos. 56 to 60 both inclusive) issued by "Kailas Kutir Co-Op.Housing Society Ltd." in respect of Flat No. 12, Kailas Kutir Chsl, Wadala Village, Road, Wadala – West. Mumbai – 400031

Any person(s) coming into possession of e aforesaid Documents and / or any person(s) the aforesaid Documents and / or any person(s) who is/are having knowledge of the whereabouts of the Documents, are hereby equested to intimate theundersigned forthwith, about the same at the below address.

Public are warned not to deal with the

Documents and any person receiving or dealing with the said Documents would do so at their own risk and responsibility (including criminal liability) and my of any such unauthorized dealing. In the event no information is received within 15 days client shall not be liable in any manner whatsoever for any loss incurred by such person(s) on account from date hereof, m client will proceed to take such action including applying to concerned authorities for issue of duly Certified Copies of the Documents.

Schedule
All that Flat No. 12 admeasuring approximately 423 square feet (carpet area), on the 2 ndfloor of the building "Kailash Kutir Co-operative Housing Society Limited" situated on the plot of land bearing No. 199, Cadastral Survey No. 838 of Parel Sewree, Division Mumbai city, Wadala Village Road, Wadala West.Mumbai-400031. Date · 6th Dec 2024

Adv. Sachin Kamble Address: 101, 1st Floor, Manas Building, Kharkar Ali, Thane (west) – 400 60 Mobile No 9833503652

Notice is hereby given that the certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost/misplaced and the holder of the said Equity shares has applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person who has any claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue Duplicate Share Certificate(s) to the aforesaid applicants withou any further intimation.

Folio No.	Name Of	Cert No.	Cert No.	Start Dist.	End Dist.	Sharers
	Shareholder	То	From	No.	No.	
D000445	Dhanji Velji Gala	25954	-	2555301	2555400	100
u	и	28000	28003	2759901	2760300	400
u	и	28072	28073	2767101	2767300	200
u	и	28091	-	2769001	2769100	100
u	и	28909	-	2850801	2850900	100
u	"	28911	-	2851001	2851100	100
u	и	29768	29772	2936701	2937200	500
u	66	29841	29845	2944001	2944500	500
u	ш	30244	30245	2984301	2984500	200
u	ш	30900	-	3049901	3050000	100
u	и	32858	32859	3245701	3245900	200
u	es	32963	-	3256201	3256300	100
u	66	34293	34294	3389201	3389400	200
"	u	36304		3590301	3590400	100
"		36966	36970	3656501	3657000	500
"	"	36984	36987	3658301	3658700	400
"	"	36992	30901	3659101	3659200	100
	64		-			
u u	"	37055	<u> </u>	3665401	3665500	100
"	и	37984	-	3758301	3758400	100
		39102	-	3870101	3870200	100
u	ш	40894	-	4049301	4049400	100
u	ш	41186	41187	4078501	4078700	200
u	ш	41243	-	4084201	4084300	100
u	и	42703	-	4230201	4230300	100
u	и	42889	-	4248801	4248900	100
u	ш	43912	-	4351101	4351200	100
u	es	44370	44374	4396901	4397400	500
u	ш	44722	44723	4432101	4432300	200
u	es	47640	47643	4723901	4724300	400
u	ш	48001	-	4760001	4760100	100
u	44	48266	-	4786501	4786600	100
u	ш	48340	-	4793901	4794000	100
u	44	49853	49855	4945201	4945500	300
u	es	52795	-	5239401	5239500	100
"	"	54074		5367301	5367400	100
"	44	55393	55394	5499201	5499400	200
"	"	55644	33334	5524301	5524400	100
и	"	55933	55935	5553201	5553500	300
	u	57311	33933	5691001	5691100	100
			FOFFO			
"	44	58557	58558	5815601	5815800	200
	-	58838	58839	5843701	5843900	200
u	ш	58841	58842	5844001	5844200	200
и	66	58860	-	5845901	5846000	100
u	es .	58982	-	5858101	5858200	100
u	66	59810	-	5940901	5941000	100
u	и	59903	-	5950201	5950300	100
и	и	60868	-	6046701	6046800	100
u	66	61465	-	6106401	6106500	100
u	66	61484	61485	6108301	6108500	200
u	ш	61493		6109201	6109300	100
u	ш	61761	-	6136001	6136200	200
u	66	62126	-	6172501	6172600	100
u	u	63020	-	6261901	6262000	100
u	ш	68281	-	6788001	6788100	100
u	66	70112	61762	40501	40600	100
u		70133	70136	42601	43000	400
u		72589	72596	288201	289000	800
		80218	80267	1051001	1056000	5000
"						
"	64					
u u	66	93129	-	6216201	6216300 Total Shares	100 15900

Name of Shareholder: Mr. Dhanji Velji Gala Place: Mumbai Name of the company: M/s. LAFFANS PETROCHEMICALS LTD. Date: 06/12/2024 Address of the company: Plot No 321, GIDC Panoli, Tal Ankleshwar, Bharuch, Gujarat - 392001

Office of the Executive Engineer Konar Canal Division, Bagodar, Giridih

Memo No.- WRD/KCDivisionBagodar/Turnkey-01/2024-25 Dated: -05.12.2024 2nd Corrigendum

This is to notify all Concern the WRD/KCDivision, Bagodar/Turnkey-01/2024-25 Dated: 14.10.2024 having PR 338846 (Water Resource) 24-25 (D), the period of availability of bidding document and the corresponding dates and time have been extended as follows:-

-	· ·	
	As per previous publication	Modification
Reference/Clause		
Period of availability of Bidding	From 23.10.2024 at 5:00 PM to	From 23.10.2024 at 5:00 PM to
documenton website.	06.12.2024 up to 5:00 PM	12.12.2024 up to 5:00 PM
Period of onlinesubmission of Bids	From 23.10.2024 at 5.00 PM to	From 23.10.2024 at 5.00 PM to
	06.12.2024 up to 5:00 PM	12.12.2024 up to 5:00 PM
Date and Time of opening of EMD	09.12.2024 up to 2:00 PM	13.12.2024 up to 2:00 PM
& Pre- Oualification Bid	•	•

PR 341263 (Water Resource)24-25*D

Executive Engineer, Konar Canal Division, Bagodar, Gridih

Form No. URC-2 Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI
[Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 2014]

Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application has been made to the Registrar a Mumbai, Maharashtra that **M/s. LOTUS DEVELOPERS** a partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013

as a company limited by shares.

The principal objects of the company is "Construction".

A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at 1305, 13th Level, Lotus Trade Center, Near D N Nagar Metro, New Link Road, Andheri (West) Mumba

Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar of Companies, Mumbai Maharashtra within twenty one days from the date of publication of this notice with a copy to the company at its registered office Dated this 02nd Day of December, 2024 Name(s) of Applicant 1

1. Bairanglal Megraj Bazari

2. Lotus Estates and Hospitality Private Limited
Through its Director **Aashish Kumar Agarwal**



HIND RECTIFIERS LIMITED

CIN: L28900MH1958PLC011077

Registered Office: Lake Road, Bhandup (W), Mumbai-400078 Tel.: +91-22-49601775 Email: investors@hirect.com, www.hirect.com

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

Members are hereby informed that pursuant to Sections 108 and Section 110 and other applicable provisions, if any of the Companies Act, 2013 (the Act), (including any statutory modifications or re-enactment thereof for the time being in force and as amended from time to time), read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the Rules), Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Secretarial Standard -2 on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India (SS-2), each as amended, and in accordance with the requirements prescribed by the Ministry of Corporate Affairs (MCA) for holding general meeting/conducting postal ballot process through e-voting vide various MCA Circulars, the Company is providing remote e-voting facility to all its members to enable them to cast their votes electronically on the resolutions set forth in the Notice instead of submitting the physical Postal Ballot Form. The Company has on Thursday, December 5, 2024, sent to the Members, who have registered their e-mail IDs with Depository Participant(s) or with the Company, the Notice of Postal Ballot dated October 30, 2024, together with an Explanatory Statement pursuant to Section 102 of the Act, vide an email through National Securities Depository Limited (NSDL). The Company has emailed the postal ballot notice to the members of the Company holding shares as on Friday, November 29, 2024 (Cut-off date).

The Board of Directors of the Company has appointed Mr. Mahesh Soni (Membership No. 3706) and failing him Ms. Sonia Chettiar (Membership No. 27582), of M/s GMJ & Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer to conduct the Postal Ballot and e-voting process in a fair and transparent manner. The resolution, if passed by the requisite majority, will be deemed to be passed on the last date of the voting period i.e. Saturday, January 4, 2025

lembers are requested to provide their assent or dissent through e-voting only. The Company has availed the services of NSDL for facilitating remote e-voting to enable the Members to cast their votes electronically and in a secure manner. The detailed procedure for e-voting is enumerated in the Notes to the Postal Ballo Notice

The details of e-voting period are as under:

Special Resolution no. 1:	Increase in borrowing limits from Rs. 250 crores
	to Rs. 400 crores.
Special Resolution no. 2:	Approval for creation of mortgage and/or charge on
	all or any of the movable and/or immovable
	properties of the Company
Cut-off date	Friday, November 29, 2024
Commencement of e-voting	Friday, December 6, 2024 at 9:00 AM (IST)
Conclusion of e-voting	Saturday, January 4, 2025 at 5:00 PM (IST)

During this period, Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on Friday, November 29, 2024 i.e. cut-off date, may cast heir vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL for voting mmediately thereafter and will not be allowed beyond the said date and time Members are requested to record their Assent (FOR) or Dissent (Against) through the remote e-voting process not later than 5:00 pm (IST) on Saturday, January 4 2025. Once the vote on a resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently or cast vote again.

In line with the MCA Circulars, the Postal Ballot Notice is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participants. In accordance with the MCA circulars, hard copy of the Postal Ballot Notice along with postal ballot forms and pre-paid business reply envelope will not be sent to the Members.

The voting rights of the Members shall be in proportion to their equity shares in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date. A person who is not a member as on the 'cut-off date' should treat the Notice of Postal Ballot for information purpose only. The Postal Ballot Notice is available on the Company's website at www.hirect.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL at https://evoting.nsdl.com. Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the abovementioned websites.

Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Company at info@adroitcorporate.com along with the copy of the signed request letter in Form ISR-1 mentioning the name and address of the Member, self-attested copy of the PAN card, and self-attested copy of any document (eg.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member.

In case of any queries/difficulties in registering the e-mail address, Members may write to the registrar and transfer agent: Adroit Corporate Services Private Limited [Unit: Hind Rectifiers Limited] 19-20, Jafferbhoy Industrial Estate, 1st Floor, Makwana Road, Marol Naka, Andheri (East), Mumbai 400059, Tel: +91 (0) 22 42270400 Fax: +91 (0)22 28503748 Email: info@adroitcorporate.com Website www.adroitcorporate.com

Members holding shares in dematerialised mode are requested to register/update their email addresses with the relevant Depository Participants.

In case of any queries or grievances, you may refer to the Frequently Asked Questions (FAQ's) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL, T301, 3rd Floor, Naman Chambers, G Block, Plot No. C-32, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai- 400051 or e-mail: evoting@nsdl.com, toll-free no: 022 - 4886 7000.

The results of the Postal Ballot and e-voting shall be announced on or before Monday, January 6, 2025. The said results would be made available at the Registered Office of the Company, intimated to the National Stock Exchange of India Limited and the BSE Limited where the shares of the Company are listed. Additionally, the results will also be uploaded on the Company's website www.hirect.com and on the website of National Securities Depository Limited www.evoting.nsdl.com. The Scrutinizer's decision on the validity of the Postal Ballot shall be final

For HIND RECTIFIERS LIMITED

Place : Mumbai Date: December 5, 2024

Meenakshi Anchlia Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public by and large that I am instructed by my client, M/s. VASTU NIRVANA LLP to investigate Ownership rights, title, interest and benefits of Mr. Madan Fakirya Patil with respect to the land bearing Gát No. 3, Hissa No. 2, area admeasuring about 0-30-40 H-R-P plus 0-02-50 H-R-P Pot Kharaba. totally admeasuring about 0-32-90 H-R-P, Iving, being and situated at Village Rohinjan, Taluka: Panvel, District: Raigad, Maharashtra ("Said Plot"), as my clients are desirous of acquiring the development rights of the said Plot.

ALL PERSONS having any claim to or any share, right, title and interest against or to the said Plot by way of sale, transfer assignment, mortgage, lien, lease, trust, gift, charge, easement possession, inheritance, maintenance or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned in writing, at my office address mentioned below within 15 days from the date of publication hereof, along with documentary proof in support of such claim, failing which I shall certify the Ownership rights of Mr. Madan Fakirya Patil with respect to the land bearing Gat No. 3, Hissa No. 2, area admeasuring about 0-30-40 H-R-P plus 0-02-50 H-R-P Pot Kharaba, totally admeasuring about 0-32-90 H-R-P, lying, being and situated at Village: Rohinjan, Taluka: Panvel, District: Raigad, Maharashtra, without having any reference to such claim, if any, and the same shall be deemed/considered to have been waived and/or given up.

THE SAID PLOT/PROJECT LAND ABOVE REFERRED TO:

ALL THAT piece and parcel of land bearing Gat No. 3, Hissa No. 2, area admeasuring about 0-30-40 H-R-P plus 0-02-50 H-R-P Pot Kharaba, totally admeasuring about 0-32-90 H-R-P, lying, being and situated at Village: Rohinjan, Taluka: Panvel, District: Raigad, Maharashtra Dated this 06th, December, 2024

Adv. Parth Chande KC & Partners, 809 & 810, The Landmark, Plot No - 26A. Sector 7, Kharghar Navi Mumbai, Maharashtra 410210.

CIN: L72900MH1968PLC287172 Registered Office: 104, Mahinder Chambers, W.T. Patil Marg, Chembur, Mumbai, Maharashtra, 400071

Website: www.idinfo.co.in Email ID: info@idinfo.co.in CORRIGENDUM IN CONTINUATION TO THE NOTICE AND EXPLANATORY STATEMENT ATTACHED THERETO DATED 13.11.2024 CONVENING THE 1st EXTRA ORDINARY GENERAL MEETING FOR FY 2024-25 OF ID INFO BUSINESS SERVICES LIMITED TO BE HELD ON SATURDAY, 14.12.2024 AT 11:30 A.M.

The Company vide notice dated 13.11.2024 scheduled the Extra Ordinary General Meeting on Saturday, 14.12.2024 at 11:30 A.M. through video conferencing and other audio - visual means. This Corrigendum is issued in continuation to the Notice and Explanatory Statement annexed thereto dated 13.11.2024 which was mailed to all the shareholders and uploaded on the Websites of the Company and BSE Limited on 21.11.2024

The Company has applied for In-principle approval for 2,37,29,362 Equity Shares at an issue price of Rs. 20/- each under preferential issue to BSE Limited (BSE). BSE vide Query dated 27.11.2024 informed that, it was observed that

object no. 1 of the issue is vague and to specify the object in detail The Company accordingly specified the Objects of the issue in detail and altered the same in the place of the existing clause A(I) under Item No. 2 in

the Explanatory Statement. The Explanatory Statement annexed to the Notice is accordingly altered by substituting the following new clause mentioning in detail the objects of the issue for which funds are proposed to be raised, for the Existing Sub clause (I) of Clause A of Item No. 2 in the Explanatory Statement under the caption "Objects of the preferential issue / particulars of the offer":

(I) Objects of the preferential issue/particulars of the offer:

t is proposed to issue not exceeding 2,37,29,362 equity shares of Rs. 10/- each to the promoters and non- promoters at an issue price of Rs. 20/- per share (including a premium of Rs. 10/- per share). Further the proposed issue is to neet the following requirements:

SI. No	Purpose	(in Rs.)
1.	Payment of License fee of Rs. 36 Crores for a period of 10 years which will come under Capital Expenditure to M/s World Padel Company DWC-LLC, a company incorporated under the laws of UAE, Sports Activity Company, as a long term Strategic Investment in India's Sports event management market, focusing on padel and Cricket sports disciplines. The said company will grant an irrevocable license to ID Info Business Services Limited during the said term for the usage of the trademark/service mark, World Padel League - "WPL" and other service marks and/or logos of WPL which will enable the company to organize, manage, promote, and conduct sports leagues, tournaments, and events across Padel sports disciplines. ID Info wishes to organize, conduct and manage a multiple team league format tournament for the sport of padel in India, titled as the 'World Padel League' ("League") in collaboration with WPL.	36,00,00,000
2.	Working Capital and General Corporate Purposes	11,45,87,240
	Total	47,45,87,240

All the other contents in the explanatory statement of the EGM Notice wil

For and on behalf of the Board of ID INFO BUSINESS SERVICES LIMITED Kannan Krishnan Naiker Managing Director DIN: 00014414

Amount

Companies, **Insight Out**

Place: Mumbai Date: 05.12.2024



Companies, **Monday to Saturday**

To book your copy, sms reachbs to 57575 or email order@bsmail.in





business-standard.com



























